

SCANDENT IMAGING LIMITED

CIN:L93000MH1994PLC080842

Regd Address: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra -400604
Tel No.022 25825205; Email: csscandent@gmail.com; Web: www.scandent.in

May 12, 2021

To
BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001.

BSE Code: 516110

Respected Sir/Madam,

Sub: Intimation Newspaper advertisement of Notice for Proposed Transfer of Shares;

Intimation is given pursuant to Regulation 40 and Schedule VII of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, regarding newspaper advertisement (in Business Standard and Mumbai Lakshadeep) for proposed Transfer of Shares.

Kindly take the above in your record.

Thanking You,

Yours truly,

For Scandent Imaging Limited

Sd/-
Sheetal Musale
Company Secretary & Compliance officer

Encl: a/a



Hinduja Global Solutions Limited

(CIN: L92199MH1995PLC084610) Regd. Office : Hinduja House, 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018 Contact no.: 022 - 2496 0707| Fax: 022-2497 4208 Website: www.teamhgs.com | E-mail: investor.relations@teamhgs.com

NOTICE

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules"), Hinduja Global Solutions Limited ("the Company") is required to transfer equity shares in respect of which dividend has not been claimed/ encashed by the Member(s) for seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF").

In compliance with the Rules, relevant communication has been sent to the concerned Members, requesting them to claim said unpaid/unclaimed final dividend for the Financial Year 2013-14, failing which related equity shares will be transferred to the IEPF in the second week of August, 2021.

The members may further note that the details made available by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

The concerned Members may note that upon transfer of such equity shares to the IEPF, no claim shall lie against the Company in respect of unpaid / unclaimed dividend amounts and the equity shares transferred by the Company to IEPF. However, pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Member(s) can claim the transferred shares along with the unpaid / unclaimed dividend amount(s) from the IEPF Authority for which details are/ will be available at www.iepf.gov.in

In case of any clarification / assistance in this regard, the concerned Member(s) may contact the Company's Registrar and Transfer Agent, i.e., KFin Technologies Private Limited at 1800 309 4001 or einward.ris@kfintech.com or the Company at investor.relations@teamhgs.com

For Hinduja Global Solutions Limited

Sd/- Narendra Singh Company Secretary Place: Mumbai Date: May 11, 2020



E-PROCUREMENT NOTICE

NIT Nos. (1) 168/TRRDA/HSSL/SE(P)/Ex-C/CPD-III/2020-21 (Re), (2) 169/TRRDA/HSSL/SE(P)/Ex-C/CPD-III/2020-21 (Re), (3) 171/TRRDA/ HSSL/ SE (P)/Ex-C/CPD-III/2020-21 (Re), (4) 172/TRRDA/HSSL/ SE(P)/ Ex-C/ PD-III/2020-21 (Re), (5) 174/TRRDA/HSSL/SE(P)/Ex-C/CPD-III/ 2021-22, (6) 175/TRRDA/HSSL/SE(P)/Ex-C/CPD-III/2021-22, (7) 176/ TRRDA/HSSL/ SE(P)/Ex-C/CPD-III/2021-22

HSCL on behalf of Government of Tripura invites percentage rate bids through PMGSY e-procurement Portal at https://pmgsyenderstrp.gov.in for Construction works & Maintenance works of roads under PMGSY in the Tripura State. Date of release of invitation for Bids: 12.05.2021. The last date/time for receipt of Bids is 01.06.2021 upto 3:00 PM. Technical bids of the tenders shall be opened on same day at 3:30 PM. Corrigendum/ Addendum to this notice, if any, would appear only on the said website and not to be published in newspaper(s).

GM (Engg)/Tripura

SCANDENT IMAGING LIMITED

CIN : L30900MH1994PLC080842 Regd Address : Plot No. A-357, Road No. 28, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West), Maharashtra -400604 Tel No. 022 25825205 | Email: csscandent@gmail.com | Web: www.scandent.in

NEWSPAPER ADVERTISEMENT Notice for Proposed Transfer of Shares

Table with columns: Seller Folio No., Seller Name, Old Cert. No(s), Old Dist. No(s), Old Shares, New Cert. No., New Dist. No(s), New Shares, Buyer Name

The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificate(s) should lodge such claim(s) with the Company / RTA i.e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd at its registered office at Unit No-9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Near Lodha Excelus, Lower Parel (East), Mumbai -400 011. E-mail ID : support@purvashare.com within 30 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company /RTA will proceed to transfer the above shares in the name of transferee.

SCANDENT IMAGING LIMITED Sd/- Director Name: Pandoo Naig DIN: 00158221 Place : Thane Date : 11th May, 2021

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1176/2021 Date: - 04/05/2021 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Deemed Conveyance Application No. 119 of 2021

Riddhi Gardens Building MI-M2-M3 Co-operative Housing Society Limited, Bldg. M1-M2-M3, Riddhi Gardens, CTS No. 653A/1B/1, General A.K. Vaidya Marg (Film City Road), Malad (East), Mumbai- 400097. ...Applicant, Versus, 1) Shri. Krishnaji Mahadeo Tikekar, 2) Shri. Vasant Mahadeo Tikekar, 3)Shri. Arvind Mahadeo Tikekar, 4)Smt. Shanta Parshuram Mahajan, 5) Smt. Kamla Narayan Sapre alias Kamal Sapre, 6) Smt. Kusum Narayan Keskar, 7) Smt. Alka Megheshyam Naik Desai, 8) Smt. Snehabrabha Krishnaji Tikekar, 9) Dhananjay K. Tikekar, 10) Ravindra K. Tikekar, 11) Kum. Jyoti K. Tikekar All having common address at:- 1st Floor, Tikekar Building, Kismet Cross Road, Malad (West), Mumbai-400064. AND C/o: 1. Bajaji Niwas, 6th Road, Santacruz (East), Mumbai- 400055. 12) Messers. Mukul Construction Corporation, The partners of Messers. Mukul Construction Corporation, 12(c) Shobha Pratibachandra Patel, 12(b) Manubhai Shakarchand Shah, 12(c) Mukund Pratibachandra Patel, All having common address at:- 1, Bajaji Niwas, 6th Road, Santacruz (East), Mumbai- 400055. AND 118, Sardar Patel Society, 144, Nehru Road, Santacruz (East), Bombay- 400029. 13) Riddhi Garden Building AI-A2 Co-operative Housing Society Limited, General A. K. Vaidya Marg (Film City Road), Malad (East), Mumbai-400097. ...Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

The hearing in the above case has been fixed on 24/05/2021 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)(e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400 028.

No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/1201/2021 Date: 5/5/2021 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE Application No. 128 of 2021

Shri Gokul Nagari CHS Ltd. (G-H-1) Having its address at C.T.S. No. 703, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai-400 101 ---- Applicant Versus 1) M/s. Dharti Builders & Developers Pvt. Ltd., Having Last known address at :- Gokul Residency, Ground floor, Near Dattani Park, Thakur Village, Western Express Highway, Kandivali (East), Mumbai-400 101. And Having Head Office at :- Ganesh Maharshi CHSL., Near Hotel Sahyadri, G.A.V. Road, Kandivali (West), Mumbai-400 067. 2) Gulabrai Shamji Girdhar, Being the land owner as per 7/12 extract, Having address at Gokul Residency, Thakur Village, Western Express Highway, Kandivali (East), Mumbai-400 101. ---- Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :- Claimed Area Unilateral Conveyance of all that piece and parcel of land & building admeasuring 1928.70 sq.meters (which is as per latest P.R.C. Record) area being Survey No. 21 (part), Survey No. 22, Hissa No. 30 (part) corresponding to Old C.T.S. Nos. 703, 704 & 705 However now being amalgamated/Sub-divided C.T.S. No. 703/A of Village-Poisar, Tal - Borivali, City Survey office Goregaon in Mumbai Suburban District as per the Latest Architect Certificate dated 24/12/2020 in favour of the Applicant Society. The hearing in the above Address case has been fixed on 27/05/2021 at 2.00 p.m. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963

BAJAJ FINANCE LIMITED CORPORATE OFFICE: 3rd FLOOR, PANCHSHIL TECH PARK, VIMAN NAGAR, PUNE-411014, MAHARASHTRA.

Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Finance Limited and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets (N.P.A.'s) . Accordingly, notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

Table with columns: Loan Account No./Name of the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) & Addresses, Address of the Secured/Mortgaged Immovable Asset / Property to be enforced, Demand Notice Date and Amount, NPA's Date

CENTURY ENKA LIMITED

CIN: L24304PN1965PLC139075 Regd. Off.: Plot No. 72 & 72-A, MIDC, Bhosari, Pune-411026. Tel No: 020-66127300, Fax: 020-27120113 Website: www.centuryenka.com E-mail: cel.investor@birlacentury.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 18th May, 2021 to consider and approve the Audited Financial Statements for the year ended 31st March, 2021 and for the quarter ended on that date.

This intimation would also available on the website of BSE Limited (www.bseindia.com), The National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.centuryenka.com).

For CENTURY ENKA LIMITED Place: Pune Rahul Dubey Date: 11.05.2021 Company Secretary

Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangal Media Private Limited, 22 Digta MIDC, TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 2/34, 2/35, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai- 400013 Editor : Shyamal Majumdar RNI No: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bmail.in Fax : +91-11-23720201 For Subscription and Circulation enquires please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations Business Standard Private Limited, H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bmail.in or sms_REACH@BS 57575 Overseas subscription: (Mumbai Edition Only) One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or dissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities. No Air Surcharge

RBL BANK LTD. Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001. Controlling Office: One India bulls Centre, Tower 2B, 6th Floor, 841, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400013. National Operation Centre: Techniplex-1, 9th Floor, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon (West), Mumbai - 400062.

Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002. We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Applicant mentioned in column no.2 below inform you all that your account has been classified as Non-performing Account in our accounts on 25/03/2021 pursuant to your defaults in making payment/repayment of principal and interest. An amount Rs. 2,99,92,526.99/- [Rupees Two Cores Ninety Nine Lacs Ninety Two Thousand Five Hundred Twenty Six and Ninety Naine Paise Only] is now due and payable by you as on 27.04.2021 together with further interest thereon to RBL Bank Ltd. In spite of our repeated demands you have not paid the amount(s) outstanding in your account(s) and you have not discharged your liabilities. We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter III of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on 27/04/2021 demanding payment of the above mentioned amounts together with further interest applicable at the contracted rates, costs, charges, other moneys to discharge your liabilities in full within 60 days from the date of the notice.

Table with columns: Sr. No., Name of Borrower, Loan Amount and Loan Account No., Description of the property mortgaged, NPA Date & Amount O/s

Now the authorized officer of RBL Bank Ltd. do hereby publish the contents of the above demand notice as provided under the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constrained to enforce the following security created by you in our favour by exercising any or all the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE PROPERTY 1. Property Owned By: Mr. Reddy Namdeo Yadhav - Residential Flat No.728, 7th Floor, Building No. A/2, Admeasuring 1002 Sq.ft. Built Up Area, in the building known as Chitravani Cooperative Housing Society Limited, Situated At Survey No 267, CTS No 610A/1/2C, Pimpri Pada, Near Swapnakiran, Malad East, Mumbai - 400097. 2. Property Owned By: Mr. Reddy Namdeo Yadhav - Residential Flat No. 102, First Floor, Wing C-1, Admeasuring 355 Sq.ft. Saleable Area, in the building known as New Swapnapuri Cooperative Housing Society Limited, Rani Sati Marg, Pimpri Pada, Off Gen. A. K. Vaidya Marg, Malad East Mumbai 400 097. Towards East : Open Area, Towards South : Slum, Towards North : Slum 3. Property Owned By: Mr. Reddy Namdeo Yadhav - Residential Flat Bearing No. 11, Admeasuring About 713 Sq.ft. Built Up Area, Situated At Third Floor, Wing A, In The Building Known As Krishna Kunj Cooperative Housing Society Limited, Gokul Nagar, Dhanori Taluka Haveli, Pune, Survey No. 55/1+67/1b2/1 And 2, Plot No 36 & 2, District Pune - 411015, And Bounded As Follows: Towards East: By Plot No. 3, Towards South : By Plot No. 36, Towards West: By Plot No. 1, Towards North : By Road 4. Property Owned By: Mr. Reddy Namdeo Yadhav - Residential Flat Bearing No.103, First Floor, Wing-C, Shalom Paradise Cooperative Housing Society Limited, Admeasuring About 87.36 Sq.mt. Built Up Area, Behind Seven Square Academy, Near St. John's Martoma Church, Shalom Nagar, Cross Ramdev Park Road, Mirarod East, Situated At Village Godde, Thane 401105 Towards East : Other Building, Towards South : Kenwood Complex, Towards West : Vimaldham Building, Towards North : Open Plot



पुण्यात दाखल होणार पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस

पुणे, दि. ११ : पुण्यात अंजुल (ओरिसा) येथून मंगळवारी रात्री ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल होणार आहे. लोणी स्थानकावर बांधण्यात आलेल्या रॉपर व रात्री ऑक्सिजनचे चार टँकर उतरतील. हे व्हाया नागपूर, दौंड मार्गे लोणीत दाखल होतील. पुणे विभागात दाखल होणारी ही पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस असणार आहे. देशात व राज्यात ऑक्सिजनची निर्माण झालेली कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने वेगवेगळ्या भागांतून ऑक्सिजन टँकरचा पुरवठा करत आहे. पुणे रेल्वे विभागाने तीन ठिकाणी रॉपरची सोय करून टँकर उतरण्याची व्यवस्था केली.

जाहीर नोटीस

याद्वारे कळविणेत येते की, श्री. मनोहर राजाराम वतारे रा. व. १७०/७ सरकारी वसाहत, वांदे (पूर्व) पुणे - ५१. हे कार्यरत/शासकीय/कर्मचारी/(लघु मुदत नसेल ते छोडजे) दि.०७/१२/२०२० रोजी मरण झाले. मृत्यु पत्रात त्यांना पुढे मुदत केले प्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

अ. क्र.	नाव	वय	मृत व्यक्तीची नाते
१.	लनापूर्वी - कु. आशा पांडुरंग भुवड लणानंतर - श्रीमती मनाली मनोहर वतारे	५१ वर्षे	पत्नी
२.	कु. श्रेयस मनोहर वतारे	२६ वर्षे	मुलगा

उक्त मुदत वारसांना उक्त मुदत मृत व्यक्तित पश्चात त्यांच्या निवृत्त वेलन / बँक ठेवी /पॉलीडेंट फंड तत्त्वासाठी (शासकीय/ कर्मचाऱ्यांचे वारस या नात्याने) देणेत, लाभ मिळणेकरिता (मृत) वारस दाखल व्हाव असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचे कडे केला आहे.त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (१), मुंबई - ४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यास नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकृणी आक्षेप नाही असे समजून निगम घेणेत येईल. अर्जदार नाव व पत्ता दिनांक: १२/०५/२०२१ श्रीमती मनाली मनोहर वतारे रा. १७०/७ सरकारी वसाहत, वांदे (पूर्व), मुंबई - ४०००५१.

JOHN COCKERILL INDIA LIMITED
(formerly CMI FPE LIMITED)
CIN.: L99999MH1986PLC039921

नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६५, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१३, दूर.०२२-२६५६२७२७, फॅक्स:०२२-६६५६२७३७-३८, ई-मेल:investors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com

सूचना

सिस्कुप्टीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिझार्व्हमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम २१ सहाचिात नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात देत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकीात कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुन्वार, २७ मे, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.johncockerillindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

जॉन कॉर्करील इंडिया लिमिटेडकरिता
(पूर्वीची सीएमआय एफपीई लिमिटेड)

सही / -
हरेश वाळा
कंपनी सचिव

दिनांक: ११ मे, २०२१
ठिकाण: मुंबई

परिशिष्ट १
नुसरा अ
जाहिर अधिसूचना
(इन्सॉल्व्हन्सी अॅण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (बॉलेन्ट्री लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१७ चे नियम १४ अन्वये)

एजीएम कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

क्र.	कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव	एजीएम कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
१	कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव	एजीएम कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
२	कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना तारीख	२०.०६.२०१८
३	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना	कंपनी निबंधक, मुंबई
४	कॉर्पोरेट व्यक्तीचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक	५६७१००एमएच२०१८एफटीसी३१०९६९
५	कॉर्पोरेट व्यक्तीचे नोंदणीकृत कार्यालय	युनिट जी-१/जी-१९, उदर हवात शांति प्लाझा, पश्चिम द्रुमती महामार्ग, सांताक्रुझ (३), मुंबई-४०००५४, महाराष्ट्र.
६	कॉर्पोरेट व्यक्तीच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	१०.०५.२०२१
७	नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, दुरुधनी क्रमांक व परिसरपत्राचे नोंद क्रमांक	श्री. दिलीपकुमार नटरलाल जागड ८०३/८०४, अर्थो क हॉस्टल्स, सरस्वती अपार्टमेंट्स, जुना नागरदास क्रॉस रोड, गुंठवली, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००६९. ई-मेल: dilipjagad@hotmail.com; agmliquidation@gmail.com दूर:२९८१११२९८७/०२२-२६८४८८००, आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-०१००२३३/२०१७-१८/४०६२
८	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	०९.०६.२०२१

येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएम कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ऐच्छिक परिसमापनास १०.०५.२०२१ पासून प्रारंभ झाला आहे.

एजीएम कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, नाव क्र.७ मध्ये नमूद पत्त्यावर परिसमापकाकडे ०९.०६.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

आर्थिक धनकांनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विवृत स्वरूपात सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे वक्तितः टपालद्वारे किंवा विवृत स्वरूपात सादर करावेत.

दाव्याचे सूचीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास वंडाळक कारवाई केली जाईल.

सही / -
दिलीपकुमार नटरलाल जागड
परिसमापक

दिनांक: १०.०५.२०२१
ठिकाण: मुंबई आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-०१००२३३/२०१७-१८/१०५६२

SANGAM RENEWABLES LIMITED
CIN: L93000MH1999PLC120470
504 Western Edge - I. Off: Western Express Highway, Borivali (E), Mumbai, Maharashtra, 400066
Tel: 7208992999 email id: info@sangamrenew.com website: www.sangamrenew.com

Extract of Statement of Audited (Consolidated And Standalone) Financial Results of the Company for the Quarter and Financial Year Ended on March 31, 2021

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year ended		
		31-03-2021 (Audited)	31-12-2020 (Unaudited)	31-03-2020 (Audited)	31-03-2021 (Audited)	31-03-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-03-2020 (Unaudited)	31-03-2020 (Audited)		
1.	Total Income from Operations	635.63	275.87	98.94	1,129.54	508.07	897.09	338.98	140.76	1,541.93	737.05
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	267.23	17.64	-40.04	266.15	-39.79	337.16	14.71	-227.80	340.09	-252.01
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	267.23	17.64	-40.04	266.15	-39.79	337.16	14.71	-227.80	340.09	-252.01
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	238.80	16.81	-41.31	234.02	-18.58	-64.34	-47.14	-265.25	-236.46	-317.65
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	239.30	16.81	-41.28	235.92	-18.54	-63.84	-47.14	-265.29	-234.76	-317.60
6.	Equity Share Capital	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,057.88	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,057.88
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					1,197.22					146.22
8.	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -										
	1. Basic:	1.15	0.08	-0.20	1.13	-0.09	-0.31	-0.23	-1.27	-1.13	-1.54
	2. Diluted:	1.15	0.08	-0.20	1.13	-0.09	-0.31	-0.23	-1.27	-1.13	-1.54

Note:
1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity. (www.bseindia.com)

For & on behalf of the Board of Directors
SANGAM RENEWABLES LIMITED
Sd/-
Pujan Doshi
Managing Director
DIN: 07063863

Place: Mumbai
Date : May 10, 2021

आरबीएल बँक लिमिटेड

प्रशासकीय कार्यालय: एली लेन, शाहूपुरी, कोल्हापूर-४१६००१
निर्वाण कार्यालय: वन इंडिया ब्रुल सेंटर, टॉवर २बी, सहारा मजला, ८४१, सेनापती बाघ मार्ग, लोअर पळ (पश्चिम), मुंबई-४०००१३.
राष्ट्रीय कार्यचलन केंद्र: डेव्हिडोल्स-१, १वा मजला, वी. सायकर फ्लायओव्हर, गोरगाव (प.), मुंबई-४०००६२.

सरपायासी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना

आम्ही आरबीएल बँक लिमिटेड, रकाना क्र. २ मध्ये नमूद अर्जदार व सहअर्जदार यांचे प्रतिभूत धनको येथे तुम्हाला सूचित करत आहोत की, तुम्हाला खालील मुद्द्यांवर मुदत रकम व त्यावरील व्याज भरून घ्यावे लागेल. दि.२५.०३.२०२१ रोजी नोंद-पर्याप्त असेटमध्ये वार्षिक करपात आले आहेत. रकम रु. २,९९,९२,५२६.९९ (दहा कोटी नव्याणून लाख नव्याणून हजार पाचशे सव्वीस आणि पन्ने नव्याणून फक्त) हे दि. २०.०४.२०२१ रोजी तुम्हाला आरबीएल बँक लिमिटेडला पुढील व्याजासह एकत्रितपणे देणे आहेत.

आम्ही तुम्हाला तुमचे संपूर्ण दायित्व भरण्याबाबत तुम्हाला वारंवार विनंती करूनही तुम्ही तुमच्या खात्यात थककाची रकम जमा केली नाही. म्हणून आम्ही सिस्कुप्टीजव्यतिरिक्त अॅन्ड रिस्कन्ट्रान ऑफ फिनान्सियल अॅसेट अॅन्ड प्लानोमेरीट ऑफ सिस्कुप्टी इंटोरेट अॅन्ड २००२चे प्रकरण ३चे कलम १३(२) अन्वये दि. २०.०४.२०२१ रोजी सूचना विरीत करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण रकम तसेच करारद्वारे त्यावरील व्याज, शुल्क, अधिभार तसेच इतर देय रकम भरण्याबाबत तुम्हाला कळविण्यात आले होते.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव, कर्ज रकम, कर्जाखाली क्रमांक	तारण मालमत्तेचे वर्णन	एनपीए दिनांक व थकवारी रकम	
१.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) युनिट क्र.३१५, अॅटलान्टा इस्टेट, विरवानी इंड.जवळ, गोरगाव-मुलुंड लिंक रोड, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६३.	१. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.७२८, ७वा मजला, क्षेत्रफळ १००२ चौ.फु. विल्टअप क्षेत्र, चित्रावाणी कोहीसोलि., म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे क्र.२६७, सीटीएस क्र.६१०ए/१/२सी, पिंपरीपाडा, स्वयंकिरणजवळ, गोरगाव-मुलुंड लिंक रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७. आणि चतुःसिमा पुढीलप्रमाणे: पूर्व-मोकळे क्षेत्र; दक्षिण-अन्य इमारत; पश्चिम-झोडपट्टी; उत्तर-झोडपट्टी.	१. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, विंग सी-१, क्षेत्रफळ ३५५ चौ.फु. विक्रीयोग्य क्षेत्र, न्यु स्वयंपूर्ती कोहीसोलि., म्हणून ज्ञात इमारत, राणी सती मार्ग, पिंपरीपाडा, जन.ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७. आणि चतुःसिमा पुढीलप्रमाणे: पूर्व-प्लॉट क्र.३६ व २, जिहासा पुणे-४११०१५ आणि चतुःसिमा पुढीलप्रमाणे: पूर्व-प्लॉट क्र.३; दक्षिण-प्लॉट क्र.३६; पश्चिम-प्लॉट क्र.३; उत्तर-प्लॉट क्र.३.	एनपीए दि. २५.०३.२०२१
२.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.७२८, ७वा मजला, चित्रावाणी कोहीसोलि., इमारत क्र.ए/२, प्लॉट क्र.सी, पिंपरीपाडा, स्वयंकिरणजवळ, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७.	२. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, विंग सी-१, न्यु स्वयंपूर्ती कोहीसोलि., राणी सती मार्ग, पिंपरीपाडा, जन.ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७.	२. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, विंग सी-१, क्षेत्रफळ ३५५ चौ.फु. विक्रीयोग्य क्षेत्र, न्यु स्वयंपूर्ती कोहीसोलि., म्हणून ज्ञात इमारत, राणी सती मार्ग, पिंपरीपाडा, जन.ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७. आणि चतुःसिमा पुढीलप्रमाणे: पूर्व-प्लॉट क्र.३६ व २, जिहासा पुणे-४११०१५ आणि चतुःसिमा पुढीलप्रमाणे: पूर्व-प्लॉट क्र.३; दक्षिण-प्लॉट क्र.३६; पश्चिम-प्लॉट क्र.३; उत्तर-प्लॉट क्र.३.	एनपीए दि. २५.०३.२०२१
३.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, विंग सी-१, न्यु स्वयंपूर्ती कोहीसोलि., राणी सती मार्ग, पिंपरीपाडा, जन.ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७.	३. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	३. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
४.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	४. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	४. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
५.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	५. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	५. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
६.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	६. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	६. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
७.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	७. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	७. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
८.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	८. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	८. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
९.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	९. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	९. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
१०.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	१०. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	१०. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	एनपीए दि. २५.०३.२०२१
११.	मे. रेड्डी वॉटरपुफ अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (अर्जदार) फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	११. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	११. श्री. रेड्डी नामदेव यादव यांच्या मालकीची मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, विंग सी, शालोम पॅराडाईज कोहीसोलि., सेवेन स्केअर अॅन्केड्डीच्या मार्ग, सेन्ट जॉन मातोमा चर्चजवळ, शालोम नगर, क्रॉस रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०	